

माहितीचा अधिकार (सुधारणा) नियम, २०१२.

**महाराष्ट्र शासन**

सामान्य प्रशासन विभाग,

शासन परिपत्रक क्र. केमाअ-२००९/प्र.क्र.३९८/०९/सहा,

मंत्रालय, मुंबई - ४०० ०३२

दिनांक :- ३१/५/ २०१२.

**शासन परिपत्रक :-**

माहिती अधिकारासंदर्भातील केंद्र शासनाचा " माहितीचा अधिकार अधिनियम, २००५" दिनांक १२/१०/२००५ पासून अंमलात आला आहे. या अधिनियमांच्या अंमलबजावणीकरीता जरूरी असणारे नियम करण्याचे अधिकार कलम २७ (२) अन्वये राज्य शासनांना देण्यात आलेले आहेत. त्यानुसार, राज्य शासनाने महाराष्ट्र माहितीचा अधिकार (सुधारणा) नियम, २०१२ तयार केला असून हे नियम दिनांक १६/१/२०१२ च्या राजपत्रात प्रसिध्द करण्यात आले आहेत. सदर शासन राजपत्राची प्रत सोबत पाठविण्यात येत आहे.

हे परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या [www.maharashtra.gov.in](http://www.maharashtra.gov.in) या वेबसाईटवर उपलब्ध करण्यात आले असून, त्याचा संगणक सांकेतांक क्रमांक २०१२०६१२०६३५२७०१०० असा आहे.



( ज्ञा.ल.सुळ )

उप सचिव, महाराष्ट्र शासन

प्रत :-

राज्यपालांचे सचिव.

मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव.

उप मुख्यमंत्र्यांचे सचिव.

सर्व मंत्री / राज्यमंत्री यांचे खाजगी सचिव.

मुख्य सचिव.

शासनाचे सर्व अपर मुख्य सचिव / प्रधान सचिव / सचिव.

\* महाप्रबंधक, उच्च न्यायालय (अपिल शाखा).

\* प्रबंधक, उच्च न्यायालय (मुळ शाखा).

- \* प्रबंधक, महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण, मुंबई.
- \* प्रबंधक, लोक आयुक्त व उप लोक आयुक्त, मुंबई.
- \* सचिव, महाराष्ट्र लोकसेवा आयोग, मुंबई.
- \* सचिव, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, मुंबई.
- \* सचिव, राज्य निवडणुक आयोग, मुंबई.
- सर्व विभागीय आयुक्त
- सर्व जिल्हाधिकारी
- सर्व जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी.
- सर्व महानगर पालिका आयुक्त.
- सचिव, महाराष्ट्र राज्य माहिती आयोग, मुंबई
- महासंचालक, यशवंतराव चव्हाण विकास प्रबोधिनी, पुणे.
- सर्व मंत्रालयीन विभाग (अधिनस्त कार्यालयांच्या तसेच अधिनियमातील कलम २ (ज) मधील व्याख्येनुसार सार्वजनिक प्राधिकरणांच्या निदर्शनास आणण्याच्या विनंतीसह)
- सामान्य प्रशासन विभागातील सर्व कार्यासने.

\*पत्राने.



# महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-अ

वर्ष ३, अंक ६९]

शुक्रवार, जानेवारी २०, २०१२/पोष ३०, शके १९३३

[पृष्ठे ३

किंमत : रुपये १४.००

## असाधारण क्रमांक ७

### प्राधिकृत प्रकाशन

महाराष्ट्र शासनाने केंद्रीय अधिनियमांन्वये तयार केलेले (भाग एक, एक-अ आणि एक-ल यांमध्ये प्रसिद्ध केलेले नियम व आदेश यांन्वयतिरिक्त) नियम व आदेश.

## सामान्य प्रशासन विभाग

मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक १६ जानेवारी २०१२

### अधिसूचना

माहितीचा अधिकार अधिनियम, २००५.

क्रमांक केमाअ. २००९/प्र.क्र. ३९८/०९/सहा.—माहितीचा अधिकार अधिनियम, २००५ (२००५ चा २२) याच्या २७ कलम, पोट-कलमे (१) आणि (२) द्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून महाराष्ट्र शासन, याद्वारे, महाराष्ट्र माहितीचा अधिकार नियम, २००५ यात आणखी सुधारणा करण्यासाठी पुढील नियम करीत आहे :—

१. या नियमांना, महाराष्ट्र माहितीचा अधिकार (सुधारणा) नियम, २०१२ असे म्हणावे.

२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-अ, जानेवारी २०, २०१२/पौष ३०, शके १९३३

२. महाराष्ट्र माहितीचा अधिकार नियम, २००५ याच्या नियम ३ नंतर पुढील नियम समाविष्ट करण्यात येईल :—

“ ३क. एक विनंती अर्ज केवळ एका विषयाशी संबंधित असणे.—अधिनियमाच्या कलम ६ अन्वये 'माहिती मिळण्यासाठीचा लेखी विनंती अर्ज एकाच विषयाशी संबंधित असावा आणि त्यात सर्वसाधारणपणे दीडशेपेक्षा अधिक शब्द नसावेत. अर्जदाराला एकापेक्षा अधिक विषयांची माहिती हवी असेल तर तो त्याकरिता स्वतंत्र अर्ज करील :

परंतु, एकापेक्षा अधिक विषयांशी संबंधित विनंती अर्ज केला असेल अशा प्रकरणी, जन माहिती अधिकारी, केवळ पहिल्या विषयाशी संबंधित विनंतीबद्दलच माहिती देईल आणि इतर प्रत्येक विषयाकरिता स्वतंत्र विनंती अर्ज करण्याचा सल्ला, अर्जदाराला देईल.”

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

नंदकुमार जंत्रे,  
शासनाचे सचिव.

**GENERAL ADMINISTRATION DEPARTMENT**

Mantralaya, Mumbai 400 032, dated the 16th January 2012.

**NOTIFICATION**

**RIGHT TO INFORMATION ACT, 2005.**

No. CRTI./2009/C.R.398/09/VI.—In exercise of the powers conferred by sub-sections (1) and (2) of section 27 of the Right to Information Act, 2005 (22 of 2005), the Government of Maharashtra hereby please to make the following rules further to amend the Maharashtra Right to Information Rules, 2005, as follows, namely :—

1. These rules may be called the Maharashtra Right to Information (Amendment) Rules, 2012.
2. After rule 3 of the Maharashtra Right to Information Rules, 2005, the following rule shall be inserted, namely :—

*“3A. Request relate only to single subject matter.—A request in writing for information under section 6 of the Act shall relate to one subject matter and it shall not ordinarily exceed one hundred and fifty words, If an applicant wishes to seek information on more than one subject matter, he shall make separate applications :*

Provided that, in case the request made relates to more than one subject matter, the Public Information Officer may respond to the request relating to the first subject matter only and may advice the applicant to make a separate application for each of the other subject matters.”

By order and in the name of the Governor of Maharashtra,

**NANDKUMAR JANTRE,**  
Secretary to Government.